

वराहस्<sup>१</sup> und दत्<sup>२</sup> adj. *Eber-Zähne habend* P. 5, 4, 145.  
 वराहदीशी f. *Bez. eines Festes zu Ehren Vishnu's als Ebers am 12ten Tage in der lichten Hälfte des Māgha Wilson, Sel. Works II, 207.*  
 वराहदीप N. eines Dvīpa Vāstu-P. in VP. 178, N. 3; vgl. वराह १) g) c).  
 वराहनामन् m. १) *Mimosa pudica* RATNAM. im CKDr. u. वराहकाता. — २) *Yamsurwzel* ÇABDAM. im CKDr.  
 वराहपुराण n. *Titel eines Vishnu als Eber verherrlichen Purāna* WILSON in der Einl. zu VP. XLIV. sg. WEBER, Kṛṣṇāc. 260. fgg. Verz. d. Oxf. H. 270, a, 40. Verz. d. Tüb. H. 13. HAL. 163. — Vgl. u. वाराह.  
 वराहमिहिर m. N. pr. eines Astronomen, Sohnes des Ādītjadāsa, VARĀH. BRH. S. 47, 2. 54, 125. 86, 4. 104, 64. BRH. 28 (26), 9. ŚIRĀVALI bei UTPALA zu BAH. 7, 13. NAVAR. bei HAAS. Anth. S. 1. PANĀKAT. 50, 20. sg.  
 वराहमूल n. N. pr. einer Oertlichkeit mit einer Statue Vishnu's als Ebers RIEA-TAR. 7, 1321. 8, 453. sg.  
 वराहपृष्ठ (von वराह) adj. *auf Eber begierig, zu ihrer Jagd tauglich:* श्च व्यस्य जग्मिषुदपि कर्त्ता वराहयः RV. 10, 86, 4.  
 वराहपृष्ठङ् m. Bein. Çiva's Çiv.  
 वराहशेल m. N. pr. eines Berges Verz. d. Oxf. H. 39, b, 4. — Vgl. वराह १) g) c).  
 वराहसंहिता f. *Titel eines Werkes* Verz. d. Cambr. H. 43. 67. WEBER, Kṛṣṇāc. 225. sg.  
 वराहस्वामिन् m. N. pr. eines mythischen Fürsten KATHĀS. 48, 55.  
 वराहाक्षि m. N. pr. eines Berges MĀRAK. P. 53, 13.  
 वराहाक्ष्य m. N. pr. eines Daitja MBH. 12, 8264 nach der Lesart der ed. Bomb.; die ed. Calc. hat zwei Namen (wohl richtiger): वराह and व्रश्च.  
 वराहङ् m. so v. a. वराह. *Götterschaaren des mittleren Gebiets* NIR. 5, 4. अपैदंष्टान्विधावतो वराहङ् RV. 1, 88, 5. लं वृत्रमाशापानं सिरामु मु-  
 क्षे वर्षेण सिष्यो वराहङ् १२१, ११. *Bez. von Winden* TAITT. ĀRA. 1, 9, 4. SĀ. zu RV. 2, 12, 12.  
 वरितर् nom. ag. von १. वर् P. 7, 2, 34, Schol. — Vgl. वरीतर्, व-  
 रुतर्, व्रतर्.  
 वरिन् (von वर्) m. N. pr. eines zu den Viçve Devāḥ gezählten göttlichen Wesens MBH. 13, 4358.  
 १. वरिमन् (von १. वर् und nom. abstr. zu उर्) m. P. 6, 4, 157. *Umfang, Rund, Weite, Breite;* दिवशिदस्य वरिमा वि पंप्रये RV. 1, 55, 1. अथं स पो वरिमाणी पृथिव्या वृष्टीपाणी दिवो अकृष्टोत् ६, 47, 4. AV. 4, 6, 2. 1, 14, 3, 9, 2, 20, 12, 5, 72. VS. 3, 5, 4, 30, 11, 29, 15, 10, 18, 4. ČĀNKH. ÇA. 5, 14, 8.  
 २. वरिमन् und वरीमन् n. dass.: योः संस्थाता वरिमा पार्थिवानि AV. 4, 23, 2. मूर्खी पृथिवी वरीमनिः RV. 1, 131, 1. 159, 2. वरिमना पृथिव्या: ३, 59, 3. 4, 54, 4. 10, 28, 2. 29, 7. अकारि वामन्यसो वरीमन् *im Kreis umher* ६, 63, 3. आ वां सुभे वरीमन्सूरिभिः व्याम् *in der Weite* d. h. un-  
 beengt १1: १, 71, 4. वरिमतः AV. 6, 99, 1.  
 ३. वरिमन् und वरीमन् (nom. abstr. zu ४. वर्) m. eig. *Vorzüglichkeit; concret so v. a.* २. वरिष्ठ *der vorzüglichste, beste, ausserordentlich:* अ-  
 स्य वर्षणः पुंसा वरिमणः सर्वयोगिनाम् BHĀG. P. 3, 25, 2. वरीमनिः कर्म-  
 भिः ५, 15, 26.  
 ४. वरिष्ठ (von १. वर्) n. *Raum, Weite; Freiheit, Behaglichkeit, Ruhe* (= धन NAIKH. 2, 10) VS. 15, 4, 5. TS. ५, ४, ५, ३. mit कर् (vgl. VS. PRÄT.  
 VI. Theil).

3, 22): युधा देवेष्यो वरिवशकर्य *hast befreit* RV. 1, 59, 5. शुक्ला रात्र्यन्व-  
 रिव: पूर्वेकः *hast aus der Bedrängniss befreit* ६३, ७. 102, 4. ३, 34, ७. 4.  
 २१, १०. २४, ६. कोरा यत्र वरिवा बाधिताये ६, 18, 14. ४४, १८. ३०, ३. रुषे व-  
 रिवस्कधी न: *mache uns freie Bahn zu* ७, २७, ५. ४८, ४. ९, ६२, ३. १०, ५२, ५.  
 प्रान्यस्कृकमवृत्: सूर्यस्य कुत्सियायायद्विवा पातवे कः *freilassen* ५, २९, १०.  
 VS. ५, ३७. mit धा: मृघवा सुष्ठृष्टे वरिवो धात् RV. 4, 24, २. को वौ इद्ये  
 वरिवो धाति देवाः *wer schafft euch Raum? wer macht es euch behaglich?*  
 ३४, १. ७, ४७, ५. त्मने त्रोकायु वरिवा दधतु ६२, ६. mit विद्: पुनान इद्युर्व-  
 रिवा विदत्रिप्रयम् १, ६८, ९.  
 वरिवस्कृत adj. *Raum schaffend, befreidend* RV. ४, १६, ६. TS. ५, ३, ११, १.  
 वरिवस् (von वरिवस्) °स्पृति P. ३, १, १९. VOP. २१, १३. १) *Raum ge-  
 ben, einräumen, verstellen, freimachen:* उरोरा नौ वरिवस्या पुनानः RV.  
 १, १०६, ३. तत्रो विश्वे वरिवस्यु देवाः १, 122, ३, १४. ५, ४२, १२. ६, २०, ११. तपै  
 उत्ता वरिवस्यु देवाः ५२, १५. ७, ५६, १७. ८, ४६, १०. उभे पद्मो नौ श्वल्नी स-  
 चाभुवा सदैः सदो वरिवस्यात् उद्दिदा १०, ७६, १. — २) *es Jmd behaglich  
 machen, zu Jmdes Diensten sein, bedienen, pflegen* (परिचर्यायाम्) P. ३, १,  
 १९. VÄRT. ३. mit acc.: गुरुन् P. ३, १, १९. SCHOL. वराहरितग्रां जात्यन्धं  
 दीर्घतमसं मामतेयं वरिवस्तुमशक्वावानाः स्वगर्भदासा अग्नो प्रदाक्षय प्र-  
 चितिपुः SĀ. zu RV. 1, 158, 4. नौ नमस्यति ते बन्धुवरिवस्यति नामरा:  
 BHĀTT. १८, २१. अग्निवरिवस्यन्यातुधानाः १७, ५१. चर्मस्त्रिका वरिवस्य-  
 माना mit pass. Bed. *gehegt, gepflegt* DAÇAK. ७६, १९. partic. वरिवस्यित  
 und वरिवसित *gepflegt, gehegt* AK. ३, 2, 51.  
 वरिवस्यां (von वरिवस्) f. *das Gewähren u. s. w.:* कृवे यद्वा वरिव-  
 स्या गृणामः RV. 1, 181, १. Diensterweisung AK. २, ७, ३४. H. 497. HALĀJ. १,  
 १२९. कृतिनो हि भवादशेषु ये वरिवस्यां प्रतिपाद्यति ते sagt eine arme  
 Hausfrau zu Bettlern, die sie um ein Almosen angehen, Verz. d. Oxf.  
 H. 235, a, 25.  
 वरिवाद् adj. *Raum —, Freiheit schenkend* VS. 17, १५.  
 वरिवाद्यां adj. *Raum —, freie Bewegung schaffend* RV. १, ११९, १. ९, १, ३.  
 वरिवार्द्ध adj. *Raum —, Freiheit schaffend; Behaglichkeit gewähr-  
 rend:* शुक्लाश्चिद्या वरिवार्द्धतरासंतु RV. १, १०७, १. १७३, ५. रूपि २, ४१, ११. १, २१, १. ६१, १२. ६२, ११. ११०, ११. यो अभीके वरिवार्द्धत्रास्ये १०, ३८, ४.  
 वरिशी f. = वडिशी = वटिशी ÇABDAR. im CKDr.  
 वरिष् m. = वर्ष m. KĀNDRA bei UGGĀVĀL. zu UÑĀDIS. ३, ६२. वरिषास् f.  
 pl. = वर्षास् BHĀRATA im DVIRŪPAK. nach CKDr. वरिष् n. = वर्ष Jahr  
 ÇABDAR. im CKDr. BRAHMA-P. in LA. (III) ३४, २ (Conj.).  
 वरिषाप्रिय m. *der Freund der Regenzeit, Bez. des Kātaka ÇABDAR.*  
 im CKDr.  
 १. वरिष्ठ (superl. zu उर्) adj. *der weiteste, breiteste, umfassendste* AK. ३, २, ६। H. an. ३, १७७. MED. th. १३. HALĀJ. ४, १४. RV. ४, ५६, १. धीति ५, २५, ३, ४८, ३. ६, ३७, ४. ४१, २. वरिष्ठे न इन्द्र वन्धुरै धा: ४७, १. तदार्य वृषी-  
 मद्वे वरिष्ठे (= वरिष्ठे NIR. ३, १) गोपयत्यम् १, २३, १३. क्रत्वा वरिष्ठम् ८६,  
 १०. वरिष्ठमनु सम्वत्म VS. ११, १२. सूर्यो वरिष्ठो अतिभिर्विभाति TBR.  
 ३, ७, १, १. अतीव (विमान) R. ५, १३, ६. Vgl. auch u. उर्, wo aber das Bei-  
 spiel MBH. १४, ८७९ zu streichen ist.  
 २. वरिष्ठ (superl. zu ४. वर्) १) adj. *der vorzüglichste, beste* TRIK. ३,  
 ३, १०८. sg. = वरतम H. an. ३, १७७. MED. th. १३. = वत्स AÉAJA im CKDr.  
 इष्टापूर्व मन्यमाना वरिष्ठम् MUND. UP. १, २, १०. २, २, १. PRAÇnop. २, ३. RV.